

महाराष्ट्र शासन

क्रमांक :बीएड मान्यता २००८/ (३४१/०८) मशि-१
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मंत्रालय विस्तार भवन,मुंबई ४०० ०३२
दिनांक :- १७ सप्टेंबर, २००८

प्रति,
कुलसचिव,
सर्व अकृषि विद्यापीठे,

विषय : अध्यापक महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

महोदय,

विभागीय संचालक, पश्चिम विभागीय समिती, एन.सी.टी.ई., भोपाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार व त्यांच्या आदेशातील अटीनुसार खालील संस्थांना त्यांच्या नांवापुढे दर्शविलेला (बी.एड. /एम.एड.)अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून कायम विना अनुदान तत्वावर सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.


अ. क्र.	संस्थेचेनांव/महाविद्यालयाचे नांव	अभ्यास क्रमाचे नांव	प्रवेश क्षमता	एन.सी.टी.ईच्या परवानगीच्या पत्राचा क्रमांक व दिनांक व NCTE CODE
१.	संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज,देहू फाटा ,केलगांव,आळंदी (दे),पुणे	बी.एड. (ई) (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/106th/2008/40340, dt.26/08/2008 28/08/2008 APW 06269/123780
२.	कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.),रन बाय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रतिष्ठानअहमदपूर,ता.अहमदपूर, जि.लातूर	बी.एड. (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/106th/2008/40206, dt.26/08/2008 28/08/2008 APW 06144/123758
३.	भगवानबाबा बी.एड. कॉलेज, शिवप्रताप ग्राम विकास मंडळ, सर्व्हे नं.३८२,कारेगांव,ता.जि.परभणी	बी.एड. (एम) (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/107th/2008/42293, dt.08/09/2008 10/09/2008 APW 06856/123858
४.	महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, बी.एड. कॉलेज भेंडाळा,ता.गाणगापूर,जि. औरंगाबाद	बी.एड. (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/106th/2008/40722, dt.26/08/2008 29/08/2008 APW 05442/123676
५.	मारीया अध्यापक महाविद्यालय (बी.एड.)कॉलेज,बल्लारपूर सेवा समिती सोसायटी,खसरा नं.६९/२,देवी गोविंदपूर रयतवारी,तुकुम,जि. चंद्रपूर	बी.एड. (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/107th/2008/42307, dt.08/09/2008 10/09/2008 APW 05047/123620

६.	अखिल भारतीय समाज कल्याण संस्था, खसरा नं. २९७/बी, मौजा उचगांव कोल्हापूर-हूपरी रोड, जि. कोल्हापूर	बी.एड.	१०० (SEC)	WRC/5-6/107th/2008/ 42353, dt.08/09/2008 11/09/2008 APW 03490/123410
७.	अजितदादा पवार कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) श्री.गुरुदत्त शिक्षण संस्था, ग.नं. २२०/२, मानुर, ता. कळवण, जि. नाशिक ४२३५०१	बी.एड. (एम) (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/107th/2008/ 42495, dt.08/09/2008 11/09/2008 APW 05472/123679
८.	ऑक्सफोर्ड बी.एड. कॉलेज, बाल भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, प्लॉट नं. ०९, सेक्टर-०५, चारकोप, कादिवली (प.) मुंबई - ४०००६७	बी.एड. (ई) (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/107th/2008/ 42811, dt.08/09/2008 12/09/2008 APW 03730/12342
९.	भगवान केनी शिक्षण प्रसार मंडळ, देवता कॉलेज ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, जाम फॅक्टरी, विठोबा मंदिरा जवळ, खारेगांव, कलवा (प.), ठाणे-४०० ६०५	बी.एड. (एम) (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/105th/2008/ 39429, dt.14/08/2008 20/09/2008 APW 04348/123517
१०.	मोतीवाला कॉलेज ऑफ एज्युकेशन रन बाय मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट सिनस, सातपूर लिंक रोड, नाशिक	बी.एड. (ई) (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/105th/2008/ 40925, dt.31/08/2008 27/08/2008 APW 06132/123757
११.	के.जी.एस. बी.एड. कॉलेज महाराष्ट्र शैक्षणिक आणि आरोग्य विद्यानगरी, गट नं. ३२६, मौजे कामरे, ता. शहापूर, जि. ठाणे	बी.एड. (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/107th/2008/ 43093, dt.08/09/2008 12/09/2008 APW 04918/12360
१२.	दिवाकर पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), डी.के.पाटील एज्युकेशन ट्रस्ट स्ट्री.नं. २६/२, पास्थळ व्हिलेज, पास्थळ नाका, बोईसर-तारापूर रोड, ता. पालघर, जि. ठाणे-४०१५०१	बी.एड. (को.एड.)	१०० (SEC)	WRC/5-6/105th/2008/ 42845, dt.08/09/2008 12/08/2008 APW 04431/123534
१३.	विवेकानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन रन बाय विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), व्दारकानगरी आनंदवन चौक, वारोरा, जि. चंद्रपूर-४४२९१४	एम.एड. (को.एड.)	२५ (PG)	WRC/5-6/103rd/2008/ 41221, dt.27/08/2008 02/09/2008 APW 04363/125020
१४.	मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन, मौलाना आझाद एज्युकेशन सांसायटी, डॉ. रॉफिक झकेरीया कॅम्पस, रौझा बाग, पो. बॉ. नं. ११७, औरंगाबाद	एम.एड.	२५ (PG) अतिरिक्त	WRC/5-6/105th/2008/ 41414, dt.27/08/2008 03/09/2008 APW 04363/125020

१५.	श्री.सरस्वती टिचर एज्युकेशन एम.एड. कॉलेज एम.एड.कॉलेज नागझरी,पो.ऑ.अंबेजोगाई, जि.बीड,नागझरी,शेपवाडी ता.अंबेजोगाई ४३१५१७.जि.बीड	एम.एड. (एम) (को.एड.)	२५ (PG)	WRC/5-6/105th/2008/ 39884, dt.14/08/2008 26/09/2008 APW 06265/125126
१६.	सुभाषअण्णा कुल कॉलेज ऑफ एज्युकेशन, भीमा शैक्षणिक न्यास,गट नं.४२७, मु.पो. मधुकर नगर,पाटस,ता. दौंड,जि.पुणे - ४१२२१९	एम.एड. (एम) (को.एड.)	२५ (PG)	WRC/5-6/107th/2008/ 42398, dt.08/09/2008 11/09/2008 APW 06805/125145
१७	कॉलेज ऑफ एज्युकेशन (एम.एड.) अमृता वैष्णवी एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट,प्लॉट नं.२५,खसरा नं.१ प्रशांत गार्डन आगासखिड,पो.शेनीत,व्हाया देवळाली कॅम्प, ता.सिन्नर जि. नाशिक ४२२४०१	एम.एड. (एम) (को.एड.)	२५ (PG)	WRC/5-6/107th/2008/ 43234, dt.13/09/2008 APW 06845/125149/ 123320
१८.	गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (एम.एड.), एस.एस.पी.एम.मुंबई एस.एस.पी.एम. एज्युकेशनल कॉम्प्लेक्स,शुभम अपार्टमेंट जवळ,गौरीपाडा तलाव रोड समोर,मिर्लीद नगर,कल्याण(प.)जि.ठाणे	एम.एड. (एच) (को.एड.)	२५ (PG)	WRC/5-6/107th/2008/ 43227, dt.13/09/2008 APW 06836/125147

२. सदर मंजूरी पुढील अटीवर देण्यात येत आहे.
१. एन.सी.टी.ई.,भोपाळ यांच्या मान्यतेच्या पत्राची खातरजमा विद्यापीठाने करणे आवश्यक राहिल.
 २. संबंधित विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्याशिवाय बी.एड./एम.एड अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येऊ नये.
 - ३.एन.सी.टी.ई.च्या नियमाप्रमाणे बी.एड. अभ्यासक्रमाचे विहित दिवस पूर्ण होण्याच्या दृष्टिने संबंधित विद्यापीठाने संलग्नता प्रदान करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
३. हे शासन पत्र शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणकीय सांकेतांक क्र. २००८०९१७१०५१५०००१ असा आहे.

आपला,



(अरविंद चौधरी)

सह सचिव,महाराष्ट्र शासन

प्रत,

शिक्षण संचालक,उच्च शिक्षण,महाराष्ट्र राज्य,पुणे.

सर्व विभागीय सहसंचालक,उच्च शिक्षण,

विभागीय संचालक,राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद,मानस भवन,श्यामला हिल्स,भोपाळ-४०६२००६

संबंधित संस्था, / निवड नस्ती.